

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेतर्गत
सन २०११-२०१२ साठी राज्यस्तरावरून अर्थसंकल्पीत तरतूदीचे
जिल्हानिहाय व योजनानिहाय वाटप "रस्ते व पूल"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२६/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३० सप्टेंबर, २०११.

- वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दि.३१.३.२०११
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दि.८.४.२०११
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.११/प्र.क्र.९३/२०११/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११
४) शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.१९४/का.६, दिनांक २४.१.२०११
५) शासन परिपत्रक क्र.अंदाज-२०.११/प्र.क्र.९३/२०११/अर्थसंकल्प-३, दि.२१ सप्टेंबर, २०११.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "रस्ते व पूल" या उपशिर्षाखाली सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. आता "महाराष्ट्र विनियोजन विधेयक सन २०११" (महाराष्ट्र विनियोजन (लेखाअनुदान) अधिनियम, २०११ यांच्या अनुसूचीच्या स्तंभ ४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रक्कमांसह) यास विधानमंडळाने मंजूरी दिलेली असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यास अधिसंमती दिलेले आहे, आणि ते २०११ चा अधिनियम क्रमांक १७ म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग ८ दिनांक २१.४.२०११ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले असल्यामुळे आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या सन २०११-१२ करीता जिल्हानिहाय/योजनानिहाय केलेल्या तरतूदी शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या असून सदर तरतूदी वितरीत करून खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

२. तसेच सदर खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार खर्च करावा. मासिक विवरणपत्रानुसारचा निधी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुढे-मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रक अधिकारी / अंमलबजावणी अधिकारी यांनी सदर तरतूदी खर्च करतांना वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अंदाज २०११/प्र.क्र.९३/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

३. वित्तीय वर्ष सन २०११-१२ च्या प्रथम नऊमाही करीता आवश्यक असणारा योजनेतर व योजनांतर्गत अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ७५ टक्केच्या मर्यादेत अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. डिसेंबर अखेर खर्चाचे प्रमाण ६५ टक्केपेक्षा कमी असल्यास याप्रमाणात सुधारित अंदाजात कपात करण्यात येईल. सुधारित अंदाज सन २०११-१२ मंजूर करताना प्रत्यक्ष खर्चाचे प्रमाणातच मंजूर केले जातील याची नोंद घ्यावी. आदिवासी उपयोजनांतर्गत "रस्ते व पूल" या उपशिर्षाखाली सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षा करीता राज्य योजनेखाली उपलब्ध करून दिलेली रू. ८०.०० कोटीची तरतूद जिल्हा योजनेखाली वर्ग करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य योजनेखाली उपलब्ध असलेली रू. ८०.०० कोटीची तरतूद नियतव्ययासह जिल्हा निहाय सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविण्यात आली आहे.

४. आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षा करीता उपलब्ध करून दिलेली अतिरीक्त तरतूद खालील नमुद केलेल्या अटीचा विचारात घेवून वितरीत करण्यात यावी.

अ) प्रलंबित असलेली देयके अदा करताना ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत अथवा ज्या अपुर्ण रस्त्यांची कामे ८० ते १०० टक्के (डांबरीकरण, रूंदीकरण, मजबुतीकरण व खडीकरण इ. कामे वगळून) झालेली आहेत अशा कामांना प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी.

ब) वर नमुद केलेल्या कामांना तरतूद उपलब्ध करून दिल्या नंतर शिल्लक तरतूद उर्वरीत कामांना तरतूद वितरीत करण्यात यावी.

क) संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांचेकडून रस्त्याची कामे आदिवासी उपयोजना क्षेत्रात असल्याचे प्रमाणपत्र यांचेकडून प्राप्त करून घेऊन व रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची खात्री करूनच तरतूद वितरीत करण्याची जबाबदारी संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांची राहिल.

ड) सन २०११-१२ या चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेल्या निधी पेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी व सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत. याची पुर्ण जबाबदारी संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांची राहिल.

५. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील मान्यता असलेल्या रस्त्यांच्या कामावर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

६. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

७. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

८. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी प्रचलित नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून उपरोक्त परिच्छेद क्र.५ मधील सूचनानुसार खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

९. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

१० उपरोक्त संदर्भाधिन क्र.४ च्या अनुषंगाने वित्त विभागाने २७-लहान बांधकामे, ५३-मोठी बांधकामे इत्यादी शिर्षासाठी अर्थसंकल्पीत तरतूदीच्या ७५% अनुदानाची रक्कम आहरित करण्यापूर्वी वित्त व नियोजन विभागाची पूर्व सहमती प्राप्त करण्याची अट रद्द केली आहे. वित्त विभागाच्या सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने संबंधित जिल्हा कोषागार अधिका-यांनी या तरतूदीचे वितरण करावे.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०११०९३०११३१४९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत
30/02/11

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.

विभागिय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती /पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ठाणे / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड.

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, ठाणे / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधानभवन, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ३ प्रती)

वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, व ५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय
तरतूदीचे वाटप**

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा रस्ते सर्वसाधारण. (चालू/नवीन कामे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण (राज्य मार्ग निधी) (३०५४ ०४०७) २७-लहान बांधकामे				
जिल्हयाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५		
ठाणे	१८७००	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.			
नाशिक	२६०००					
धुळे	५५००					
नंदुरबार	२७०००					
जळगांव	१५५००					
अहमदनगर	१५५००					
यवतमाळ	१३०००					
नागपूर	५३००					
गोंदिया	७०००					
चंद्रपूर	९५००					
गडचिरोली	१९५००					
नांदेड	५५००					
एकूण -	१६८०००					

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय
तरतूदीचे वाटप**

जिल्हयाचे नांव		२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५			
शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (किमान गरजा कार्यक्रम) (चालू / नविन कामे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०४-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०१) राज्य मार्ग निधी (३०५४ ०३६३) २७, लहान बांधकामे					
ठाणे	९०००	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.				
नाशिक	१४०००						
धुळे	१३००						
नंदुरबार	१३५००						
जळगांव	६४००						
अहमदनगर	४५००						
यवतमाळ	४५००						
नागपूर	१५००						
गोंदिया	३८००						
चंद्रपूर	४६००						
गडचिरोली	५५००						
नांदेड	३४००						
एकूण -	७२०००						

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय
तरतूदीचे वाटप**

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (चालू / नविन कामे) (किमान गरजा कार्यक्रम) (रूपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) किमान गरजा कार्यक्रम (५०५४ ०४६५) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१३३००	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
नाशिक	२००००			
धुळे	१३०००			
नंदुरबार	२९०००			
जळगांव	६३००			
अहमदनगर	१५५००			
यवतमाळ	६५००			
नागपूर	३६००			
गोंदिया	३६००			
चंद्रपूर	९७५२			
गडचिरोली	५५००			
नांदेड	२००३५			
एकूण -	१४६०८७			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय
तरतूदीचे वाटप**

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (चालू व नविन कामे) (सर्वसाधारण) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	३९४००	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
नाशिक	५२३००			
धुळे	३६२००			
नंदुरबार	६१८००			
जळगांव	२०६००			
अहमदनगर	४०६००			
यवतमाळ	१४७००			
नागपूर	५०००			
गोंदिया	४५००			
चंद्रपूर	२३८७०			
गडचिरोली	२८५००			
नांदेड	१३४००			
एकूण -	३४०८७०			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.